

मोक्षात् (मोक्ष + शास्त्र) n. die Lehre von der Erlösung: पैत्यलाद् Ind. St. 2,71.

मोक्षाधन (मोक्ष + सा०) n. Mittel zur Erlösung Ind. St. 2,93. — Vgl. मोक्षायाप.

मोक्षाय (von मोक्ष), °पते zur Erlösung werden: मोक्षायते च संसारः कुलधर्मे Verz. d. Oxf. H. 91, a, 22.

मोक्षिन् (von मोक्ष १.) adj. nach der Erlösung strebend MBu. 1, 305. 3, 1128, 3, 1312, 12, 525, 11976. Mārak. P. 106, 53. Verz. d. Oxf. H. 46, a, 4. erlöst WEBER, Rāmat. Up. 329, 332, wo अमृतो भूला मोक्षी भवति zu lesen ist.

मोक्षायाय (मोक्ष + उ०) m. Mittel zur Erlösung H. 77. HARIV. 14343. Verz. d. Oxf. H. 27, b, No. 70. 334, a, 18. a sage, a saint, a devotee Wilson angeblich nach H. 77.

मोक्ष्य (von मोक्षप्) adj. zu befreien, zu retten HARIV. 9308.

मोग m. Wasserpocken Hlu. 142.

मौघ (von १. मुक्तु) १) adj. f. आ eitel, zwecklos, fruchtlos, vergeblich AK. 3, 2, 31. H. 1316. an. 2, 34. MED. gh. 4. HALAS. 4, 75. यच्चिकेत्त सत्यमित्तव्य मोक्षम् RV. 10, 38, 6. यदुलूको वृद्धि मोक्षमेतत् hat Nichts zu bedeuten 163, 4. मोक्षमव्य विन्दते श्रव्येताः 117, 6 (vgl. MBu. 3, 387). ÇAT. Br. 3, 5, 4, 3. मोक्षस्त एष कथ्यपापास संग्रः Ait. Br. 8, 21. मोक्षं स्कन्दित्तमार्पयम् M. 9, 50. मोक्षाशा मोक्षर्मणो मोक्षज्ञानाः BHAG. 9, 12. MBu. 1, 2381. बाणा 14, 2445. R. 4, 76, 8, 6, 80, 35. R. GOR. 2, 74, 29, 83, 16. °संकल्प 5, 15, 21. HARIV. 10761. SPR. 801, 1372, 4768. मोक्षः क्रिया: सर्वा भवत्येव गतायुपः SUÇA. 4, 117, 12. RAGH. 11, 39, 14, 65. MECHU. 6. KATHAS. 18, 126, 35, 86, 36, 134, 49, 196. RāGA-TAR. 3, 466. BHAG. P. 3, 14, 14, 7, 13, 29. मोक्षम् adv.: यदि मोक्षं देवौ श्रव्यहै RV. 7, 104, 4. ÇAT. Br. 3, 2, 4, 6. मोक्षं पार्य स ज्ञीवति BHAG. 3, 16. R. GOR. 1, 77, 12. SPR. 3699. मोक्षकृतिन् ohne Grund lachend Ind. St. 3, 466. मोक्ष = कृन MED. = दीन H. an. Vgl. अमोक्ष, wo noch hinzugefügt werden könnte अमोक्षातिवि ein Guest, der nicht vergeblich kommt, MBu. 7, 2759. — 2) m. Einfriedigung, Hecke, Zaun ÇABDAM. im ÇKDra.; vgl. मोक्षाति. — 3) f. आ Bignonia shaveolens AK. 2, 4, 2, 35. H. an. MED. eine best. Pflanze, deren Same gegen Eingeweidewürmer gebraucht wird (विड्ड), ÇABDAM. im ÇKDra.; vgl. अमोक्ष.

मोक्षता (von मोक्ष) f. das Eitelsein, Vergeblichkeit: नक्ति दिव्यानां वीर्यं भजति मोक्षताम् KATHAS. 60, 100.

मोक्षपुण्य (मोक्ष + पुण्य menses) adj. f. unfruchtbar RĀGĀN. im ÇKDra.

मोक्षी (von मोक्ष) adv. mit करू machen, dass Etwas vergeblich ist. veretein MECHU. 41. KUMĀRAS. 3, 9. mit भु zwecklos —, vergeblich werden: स दृष्टा ब्राह्मणर्पं मोक्षभूतम् vereitelt MBu. 3, 1588.

मोक्षाति m. = मोक्ष 2. Hlu. 98.

मोक्ष m. Moringa pterygosperma Gaertn. H. an. 2, 59. MED. k. 8. MBu. 3, 11568. Wohl auch Musa sapientum SUÇA. 2, 178, 2. HIOWEN-THBANG 4, 92, 187 (hier könnte auch मोक्षा gemeint sein). f. आ = कट्टी, रम्भा Musa sapientum AK. 2, 4, 4, 1. TAIK. 3, 3, 77. H. 1136. H. an. MED. HAT. 1, 1, 2, 37. neben कट्टी PANĀR. 3, 13, 11. die Baumwollensorte AK. 2, 4, 2, 27. TRIK. H. an. MED. die Indigofera RĀGĀN. im ÇKDra. f. हिंग्त्शा repens RATNAM. im ÇKDra. n. Banane (die Frucht) AK. 3, 6, 2, 30, v. l. VICHU. 1, 6, 120. — Vgl. पर्वतमोक्षा, शिल्मोक्षी, मोक्ष.

मोक्षका १) adj. (vom caus. von १. मुक्ष) a) befreidend, erlösend MED. k. 140. भवत्वन्तीकौ PANĀR. 4, 3, 20. — b) = विरागिन् der alle Leidenschaften aufgegeben hat H. an. 3, 84. MED. — 2) m. = मोक्ष Moringa pterygosperma Gaertn. AK. 2, 4, 2, 11. H. 1134. H. an. MED. Musa sapientum H. an. MED.; vgl. तीर०. = मोक्ष (d. i. मुक्षका) H. an. = मुक्षक RĀGĀN. im ÇKDra. — 3) f. मोक्षिका eine best. Pflanze, wohl Musa sapientum; s. u. तार० 2, a. am Ende und vgl. द्विल०.

मोक्षन (vom caus. von १. मुक्ष) १) adj. f. हि a) befreien von: निखिलात् थ० Bule. P. 6, 13, 23. भव० Git. 1, 21. — b) schleudernd: रत्नायक-सायकमोक्षने लोचने Git. 12, 19. नीलतन्तिनश्रीमोक्षने लोचनम् 10, 14. — 2) f. हि eine best. Pflanze, = काण्ठकारी GĀTĀDU. im ÇKDra. मोक्षिनी WILSONS in der 2ten Aufl. — 3) n. nom. act. zur Erklärung von मुक्षीजा, मुक्षि, मूल NIR. 3, 19, 6, 1, 3. a) das Lösen, Abspinnen: द्वा० MBu. 3, 3013. — b) das Befreien, Freilassen, Loslassen DAÇAK. in BENF. Chr. 198, 10. ÇUK. in LA, (II) 33, 14. (डिन्वम्) अमणार्य करत्कृतमोक्षनम् Schol. zu NAISH. 22, 53. सूण० das Befreien von einer Schuld, das Abtragen einer Schuld für Jmd Mit. 268, 9. das Loswerden einer Schuld; s. सूणमोक्षनतीर्थ in den Nachträgen. — c) das Entlassen, Fliessenlassen: द्विन्दिय० (des Samens) GOBU. 3, 1, 12. — Vgl. काण्ठल०, गर्भ०, चीर० (in den Nachträgen), पिशाच०.

मोक्षनयूक् (मो० + प०) Filter VJUTP. 209.

मोक्षनिका (von मोक्षनी) f. N. pr. eines Frauenzimmers KATHAS. 10, 140. — Vgl. वन्ध०.

मोक्षनिर्यास (मोक्ष + नि०) m. = मोक्षरम् RĀGĀN. im ÇKDra. u. dem letzten W.

मोक्षनीय (vom caus. von १. मुक्ष) adj. freizulassen, loszulassen PANĀT. 262, 5.

मोक्षपितॄ (wie eben) nom. ag. der da befreit, — freilässt KELL. zu M. 8, 342.

मोक्षपितॄव्य (wie eben) adj. zu befreien MĀLAV. 9, 1 (मोक्षव्य v. l.) vermittelst Jmd (instr.) von Jmd (instr.) in Freiheit gesetzt werden kinnend ५ (मोक्षितव्य v. l.).

मोक्षरस (मोक्ष + रस) m. das Harz der Gossampinus Rumphii Sch. & Endl. RĀGĀN. im ÇKDra. SUÇA. 4, 141, 7, 2, 78, 19, 439, 7. ÇĀRĀG. SAMU. 2, 1, 24, 2, 40.

मोक्षसार (मोक्ष + सार) m. dass. RĀGĀN. im ÇKDra. u. मोक्षरस.

मोक्षसाव und मोक्षसूत् m. dass. ebend.

मोक्षाट (von मोक्ष) m. १) das Mark der Banane, = कट्टीगर्न H. an. 3, 169. Kern der Banane, = रम्भस्त्रिय MED. ५, 33. — २) Nigella indica Roxb. — ३) Sandel H. an. MED.

मोक्षि s. क्लिल०.

मोक्षिक m. Gerber, Schuhmacher VJUTP. 97.

मोक्षितव्य s. u. मोक्षपितॄव्य.

मोक्षिन् (von १. मुक्ष) adj. befreidend; s. वन्धमोक्षिनी. मोक्षिनी bei Wilson fehlerhaft für मोक्षनी.

मोक्ष्य (wie eben) adj. १) frei zu lassen JĀGĀN. 2, 163. श० RAGH. 3, 65. — २) herauszugeben, zurückzugeben: श्राधि JĀGĀN. 2, 64.

मोक्षेशिन् s. u. मुक्ष०.